

**हरण** (von 1. हर) 1) adj. (f. घ्रा und ई) zur Erklärung von हरित् Nir. 4,11. von हरि 7,24. von बभ्रु 9,28. von घर्म 11,42. a) *führend, enthaltend*: डग्धहरिणी (lies °हरणी) °नाडी Suçr. 2,105,12. बलिहरणी द्वीपे Âçv. Gṛh. 2,1,2. — b) *entführend*: त्वत्प्राण° R. Gor. 2, 68,4. *vertreibend, wegnehmend*: रजो° Kauç. 13. तृ° Suçr. 1,199,1. हरणे (voc. f.) डुरितान्धकारवृन्दानाम् Kathās. 78,91. — 2) n. = *हति* Trik. 3,3,142. H. a. n. 3,232. MED. n. 87. a) *das Bringen, Holen*: पानिय° MBh. 3,17264. Rāga-Tar. 4,717. *das Darbringen*: भक्त° Kātj. Çr. 9,5,29. *प्रवृत्ति° das Einziehen von Nachrichten* Hariv. 10026. — b) *das Verbringen*: des Feuers Kātj. Çr. 5,4,5. Kauç. 80. पात्र° Kātj. Çr. 10,6,24. *घ्रावसथ° 18,6,3. 25,8,10.* — c) *das Entziehen, Entwenden, Rauben, Entführen*: रसस्य AV. 1,28,3. *प्रसक्त कन्याहरणम्* M. 3,33. *रत्नानाम्* 323. fgg. 327. 11,163. Jāg. 2,155. 3,230. MBh. 1, 316. 363. 5,6013. R. 1,3,20. 3,7,31. 40,32. 52,52. 6,8,28. Ragh. 11, 74. Spr. (II) 466. 747. 2099. 4310. 5784. 5981. v. l. 6940. 7325. 7367. VARĀH. BRH. S. 15,7. 99,8. WEBER, RĀMAT. UP. 356,1. Kathās. 64,84. fg. 121,241. MĀRK. P. 15,40. Rāga-Tar. 4,72. 638. 6,197. SARVADARÇANAS. 9,7. HALĀJ. 5,57. *ममासूनाम्* Spr. (II) 3375. *मत्प्राण° Kathās. 34, 22. Bhāg. P. 2,7,27.* am Ende eines adj. comp.: *कृतसर्व° MBh. 13,1629.* — d) *das Erhalten, Bekommen*: *केमाञ्जकरौषिन् Kathās. 25,235.* — e) *das Entfernen, zu-Nichte-Machen*: *नासावुर्द° Suçr. 1,25,6.* अम्बु° VARĀH. BRH. S. 12,2. भूमा° Bhāg. P. 10,50,9. *आत्मीयोदोष° Spr. (II) 2776.* *उर्जनचित्तवृत्ति° 4189.* वर्ण° Rāga-Tar. 5,180. — f) *das Dividiren, Division* COLEBR. Alg. 8. Comm. zu ÂRJABH. 2,32. fg. — g) *Hochzeitsgeschenk* AK. 2,8,1,28. Trik. H. 520. H. a. n. MED. MBh. 1,401. 7993. 8004 (हरणी ed. Bomb.). — h) *das einem Beschäler gereichte Futter* (Comm.) P. 6,2,65. — i) *Arm* H. a. n. MED. — Vgl. उद°, काल°, प्रसक्त°, प्राशित्र°, बलि°, त्राडव°, मुक्त°, सर्व°.

**हरणभाग** adj. *berechtigt zu nehmen*: die Manen TBa. 1,3,10,7.

**हरणहारिका** f. *das Herbeibringen der Hochzeitsgeschenke* (Titel des 221ten Adhja ja im 1ten Buche des MBh.) MBh. 1,316. °हारिक n. ed. Calc.

**हरणाकरण** (हरण + घ्रा) n. dass. MBh. 1,363.

**हरणीय** partic. fut. pass. von 1. हर P. 6,1,217, Schol.

**हरतेजस्** n. Çiva's Same so v. a. *Quecksilber* Rāgan. im ÇKDr. — Vgl. **हर्बीज**.

**हरदग्धमूर्ति** adj. *dessen Körper von Çiva verbrannt worden ist*; m. *der Liebesgott; die Geschlechtsliebe* VARĀH. BRH. S. 78,14.

**हरदत्त** m. N. pr. verschiedener Männer MĀLAV. 10,18. fgg. PRAJOGAR. 1,9. Siddh. K. zu P. 3,1,15. 7,2,19. Ind. St. 1,467. 9,176. Verz. d. B. H. No. 750. 757. Verz. d. Oxf. H. 135, b, No. 255. 154, a, 8. 161, b, 10. 162, b, 30. 163, a, 7. 183, a, 4. 258, a, 36. °मिश्त्र COLEBR. Misc. Ess. 2,10. 38 40. °दत्ताचार्य SARVADARÇANAS. 74,17.

**हरदास** m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 148, b, 9. eines Autors Z. d. d. m. G. 2,338.

**हरनर्तक** n. *ein best. Metrum*, = हरिणान्त Ind. St. 8,397.

**हरनेत्र** n. Çiva's Augen als Bez. der Zahl drei ÇKDr. nach dem GĠO-  
TĪH;ĀSTRA.

**हरपुर** n. N. pr. einer Stadt Kathās. 24,70.

**हरप्रदीपिका** f. Titel eines über *Quecksilber* (vgl. **हर्तेजस्**, °बीज) handelnden Werkes MACK. Coll. 1,135.

**हरप्रिय** m. *Nerium odorum* Rāgan. 10,11. — Vgl. **हरिप्रिय**.

**हरबल** m. N. pr. eines Mannes Kathās. 43,98.

**हर्बीज** n. Çiva's Same d. i. *Quecksilber* Trik. 2,9,34. H. 1050. — Vgl. **हर्तेजस्**.

**हर्मुञ्ज** N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 8.

**हर्षाणाम** m. N. pr. eines Mannes RV. 8,25,22. Naigh. 4,2. Nir. 5,15.

**हरूप** m. = हर ein N. Çiva's ÇABDAR. im ÇKDr.

**हरविलास** m. Titel eines Werkes Uśval. zu Uṅādis. 2,28.

**हरवे** N. pr. = Herāt Verz. d. Oxf. H. 340, a, 28.

**हरशेखरा** f. ein N. der Gaṅgā (Çiva's *Diadem*) H. 1082.

1. **हर्म्** (von 1. हर) n. 1) *Griff, Schlag*: दण्ड, उषु, हर्म् AV. 5,5,4. *ग्रामं देदे हरसा देव्येन mit göttlichem Griff halte ich* 2,12,4. — 2) *Zug* (beim Trinken), *Schluck*: *यस्य ते हरः शतं सर्वो अर्हति RV. 10,158,2.* *वृक्षो हरसे 9,10,6.* *मनसा हेमिर्हरसा घृतेन Schluck so v. a. Getränk* AV. 6,93,2. *प्राण, अपान, हर्म् 19,27,6.* — 3) *die packende, verzehrende Kraft des Feuers, Blitzes* u. s. w. (सर्ववीर्यपाकरकमधोर्ध्वेति: MABLOH. zu VS. 13,41) Naigh. 1,17. Nir. 4,19. *नेत्वा धृषुर्हरसा दृघ्वर्षयङ्गयति RV. 10,16,7.* *हिंसाशनिर्हरसा कृत्वेन्म् 87,5.* *पृष्ठीर्हरसा श्रृणीहि 10,16, 25.* *तेजस्वत् AV. 18,3,71. 2,19,2. 19,63,1. 66,1.* शुष्म, हर्म् *jenes die müssige, dieses die verderbliche Wirkung* 18,2,26. VS. 12,16. 17,11. *तेजस्, वर्चस्, हर्म् TS. 3,5,2,2.* der Sonne TBa. 2,2,10,1. der Asura ÇAT. Br. 4,3,2,4. *अग्नेर्हरः* N. eines Sāman Ind. St. 3,201, b. *मृत्योर्हरः* desgl. 229, b. — 4) *überh. energische Wirksamkeit: Schärfe, Feuer* u. s. w.: des Auges TS. 3,1,1,2. श्री, हर्म् PANĀAV. Br. 12,6,16. 13,5. 7. शिपो हरसा तरस्वी VS. 19,88. des Rosses TBa. 3,8,2,3. 1,5,10,3. *हर्स्काम* PANĀAV. Br. 14,9,34. — Vgl. **वीकु°**.

2. **हैम्** (vgl. 3. हर, हर्ष) n. *Groll* Naigh. 2,13. dazu liesse sich ziehen: *अव्याता हरसा देव्यस्य RV. 8,48,2. AV. 2,2,2* (vgl. übrigens 12, 4); aber eben so gut ist 1. **हर्म्** möglich.

**हरसिंह** m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 296, a, No. 718.

**हरसिद्धिप्रदा** f. N. pr. einer Familiengottheit Verz. d. Oxf. H. 19, a, 7.

**हरसूनु** m. Çiva's Sohn d. i. Skanda Ragh. 11,83.

**हरस्वत्** (von 1. हर्म्) adj. *packend*: *स्वा तं मर्मतु डुकुना हरस्वती* RV. 2,23,6. *vermuthet zu AV. 19,40,1. pl. f. = नद्यः* Naigh. 1,13 *die alles mit sich Reissenden.*

**हरस्वामिन्** m. N. pr. eines Mannes Kathās. 24,205.

**हरस्विन्** (von 1. हर्म्) adj. *energisch, scharf, feurig* TS. 3,5,2,2. ROSS TBa. 3,8,2,3. PANĀAV. Br. 14,9,34. Âçv. Gṛh. 1,21,4.

**हरहरा** f. = **हारहरा** *Weintraube* ÇABDĀRTHAK. bei WILSON.

**हराक** N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 7.

**हरादि** m. Çiva's Berg (अद्रि) d. i. der Kailāsa H. ç. 157. WILSON nach ÇABDĀRTHAK. Kathās. 113,99.

**हरायतन** n. *ein Tempel* (आयतन) Çiva's Rāga-Tar. 2,124.

**हरावती** (von हर) f. N. pr. eines Landes LIA. 1,117.

**हरावास** (हर + घ्रा) m. Çiva's Wohnstätte Rāga-Tar. 2,14. 5,27.